

# कृत्रिम जीवाच्या दिशेने

22.92.22

**भ** विद्यात् विज्ञानं काय करू शकते, याविषयी कथा-  
कदंबव्याप्तं कल्पना मांडल्या जातात्. मानवी  
भावमानवांचा अंतर्भाव करून कथानक गुंफले जाते.  
वैज्ञानिक प्राणीसुरां काळांतराने काही भाकिते प्रत्यक्षात् उत्तरात,  
तर काहींसाठी प्रतीक्षा करावी लगाते. सध्या वैज्ञानिक प्राणीचा वेग  
आश्चर्यकारक वाटावा इतका असल्याने विज्ञानकथांमधील भाकिते व  
ती प्रत्यक्षात् येण्यास लगाणारा वेळ कमालीचा घटला आहे. अनेक  
विज्ञानकथा प्रत्यक्षात् येत आहेत. अशीच एक विज्ञानकथा काहीशा  
वेगळ्या स्वरूपात प्रत्यक्षात् येत घाटली आहे.

गर्भधारणासाठी एक स्त्रीबीज व शुक्रजूनू एकत्र यावे लागतात. परंतु आता शास्त्रज्ञांनी वेगाळेच मार्ग शोधले आहेत. स्त्रेम पेशी (स्ट्रेम सेल्स) मुयोय अशा परिस्थितीत विभाजित होतात व स्वतःच गर्भाच्या स्वरूपात रूपांतरित होतात. शास्त्रज्ञांच्या दोन गटांनी, 'सेल' व 'नेचर' या दोन विज्ञान शोधपत्रिकांमध्ये शोधनिंबंध लिहिले असून, त्यात दावा केला आहे की, कृत्रिमरित्या उंदरांचे गर्भ निर्माण करून ते संडेअठ दिवस विकसित होण्यासाठी जिवंत ठेवण्यात आले होते. आतापैरीत कृत्रिमरित्या निर्माण केलेले गर्भ इतके दिवस जिवंत ठेवता आले नव्हते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या कृत्रिम गर्भामध्ये अवयवही निर्माण झाले होते. घडघडणारे हृदय, पाचनसंस्थेसाठी एक नलिका आणि चेतातंत्राचे जाळे इ. निर्माण झाले होते. दोन्हीही आश्चर्यकारक!

ही प्रक्रिया पूर्ण निर्देश नव्हती. अगदी थोड़ा पर्शोपासन असे अवयव निर्माण झाले होतेव तेही नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या गर्भसाराखे नव्हते. परंतु अवयव कसे निर्माण होतात याचे सूक्ष्म आकलन शास्त्रज्ञांना होण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. इस्काईलमधील 'वाईझिमन इन्स्टट्यूट ऑफ सायन्स', रहेवते येथील स्टंभभेषीशास्त्रज्ञ (स्टेम सेल सायंटिस्ट) जेकब हंडा हे गेली चार वर्ष याविषयी संशोधन करीत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी गर्भाशयाबुद्धीज्ञानात जास्तीत जास्त दिवस वाढू शकेल असे एक उपकरण बनावले आहे. त्यांनी हे उपकरण व काही शास्त्रज्ञांबोरब वापरण्याचे अनुचित नव्हते. त्यामुळे ब्रिटनच्या केमिज विद्यापीठाशी व अमेरिकेच्या विद्यापीठाशी येथील 'कॅलिफोर्निया इन्स्टट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' येथील स्टंभभेषीशास्त्रज्ञ मॅंडलेना झेनिका - गोट्ट्झ यांना त्यांच्या दहा वर्षांपासून परिश्रमास यश प्राप्त झाले. काही वर्षांपूर्वी मॅंडलेना झेनिका - गोट्ट्झ

याना असे आढळून आले की, गर्भावस्थेतील स्तंभपेशी वापरल्या तर अगदीच प्रारंभिक वाढ होते व पुढील वाढ होऊ शकत नाही. परंतु त्यात प्रौढ स्तंभपेशी वापरल्या तर गर्भ नलिका व गर्भावेषीती एक द्रावण असते ते धरून ठेवणारी पिशवी निर्माण होण्यास मदत होते. त्वांच्या या तंत्राच्या सहाय्याने त्या कृत्रिम गर्भ कृत्रिम वातावरणात तब्बल सात दिवस जिंवत ठेवप्यात यशस्वी झाल्या. त्वांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शोधनिंबधानुसार हा कालावधी त्यांनी आणखी दीड दिवसांनी वाढवून एक विक्रमच साधाल होता. उंदरांमध्ये गर्भाधारणापासून विणीपर्यंतचा काळ (गेस्ट्रेशन परियड) २० दिवसांचा असतो.

उंदरांच्या गर्भवाढीच्या दृष्टीने ८.५ दिवस एवढा काळ मेंदू विकसित होण्यासाठी, हृदयाची स्पन्दने सुरु होण्यासाठी, चेतासंस्थान्या व पचनसंस्थान्या निर्मिती सुरु होण्यासाठी पुरेसा असतो. हे कृत्रिम गर्भ दिसायला स्त्रीबीज व शुक्रजंत्र एकत्र आल्यानंतर निर्माण होण्याचा गर्भासरखाच असला तरी १०० टक्के तसा नसतो. ही संशोधने प्रसिद्ध झाल्यापासून वैज्ञानिक जगतात चर्चेचा विषय बनून राहिली आहेत. या कृत्रिम गर्भनिर्मितीचे नेसर्गीक गर्भनिर्मितीपेक्षा अनेक फायदे आहेत. ते गर्भाशयाच्या बाहेर वाढविले जात असल्यामुळे शास्त्रज्ञांना अगदी प्रारंभिक अवस्थेपासून गर्भसदृश गोव्यास किंवा कृत्रिम गर्भास पाहणे, त्याचे निरीक्षण करणे सुलभ असते. जुनुक संपादन तंत्राच्या सहाय्याने गर्भात अपेक्षित बदल करता येतात, या तंत्रामुळे गर्भनिर्मिती व गर्भ विकसनाचा गरजू लोकांसाठी अवयव, उत्ती (टिश्यू) यांचा स्रोत निर्माण करता येऊ शकतो. परंतु हे तंत्र मानवासाठी वापरणे सोपे नाही. संशोधकांनी स्तंभपेशीचे रूपांतरण पोकळ, जलद गतीने विभाजित होऊन संख्येने वाढणाऱ्या पेशीच्या गोव्यांमध्ये व गर्भवाढीच्या प्रारंभिक टप्प्यात जे बदल होतात - पेशीचे थर निर्माण होणे इ. बदल घडवून आणले आहेत, परंतु मानवी अवयव निर्माण होण्याच्या टप्प्यास गर्भाधारणेनंतर साधारण एक महिना लागतो. असा टप्पा गाठणे असक्य असले तरी ते साध्य करणे फर दूरी गोष्ट नसेल काही शास्त्रज्ञ समजात. याशिवाय नैतिकतेचाही प्रश्न आहेच! कृत्रिमरीत्या निर्माण केलेल्या मांसाच्या जैविक गोव्यांना 'गर्भ' असणता येत का? अमेरिकेतील इलिनोइस राज्यातील स्कोपी येथील स्तंभपेशीविषयी संशोधन करणारी इंटरनेशनल सोसायटी फर्र स्टेपसेल रिसर्च ही आंतरराष्ट्रीय संस्था कृत्रिमरीत्या गर्भाची वाढ १४ दिवसांपेक्षा

जास्त दिवस करप्यास प्रतिबंध करते. मानवी गर्भवादीचे १४ दिवस महणजे उंदरांच्या गर्भवादीबाबत सहा दिवसच होतात. २०२१ मध्ये ही मर्यादा रद्द केली असली तरी अशा गर्भवादीस ठोस व सद्सिद्धिवेकबुद्धीला पटेल असे काणण असले पाहिजे व त्याकरिता अशा गर्भाची संख्या किमान असली पाहिजे, अशा या संश्येच्या मार्गदर्शक सूचना आहेत.

भविष्यात अवयव निर्मितीच्या टप्प्यापर्यंत कृत्रिमरीत्या गर्भ वाढविणे शब्द झाल्यास वाढ अटळ आहेत. त्यावेळी सारासार विचार न झाल्यास हे संशोधन धोक्यात येऊ शकते. त्यासाठी सावधाननंतरे पावले टाकली पाहिजेत. २०१८मध्ये चीनच्या हे जियानुकूळ यांनी जनुक संपादन करून गर्भधारणा घडवून आणल्याबद्दल त्यांना कैद करण्यात आले होते. अलंडॉस हक्सले या इंग्रजी लेखकाने १९३८मध्ये लिहिलेल्या 'ब्रेक न्यू वर्ल्ड' या कांदंबरीत २५४०८मधील 'सेन्ट्रल लंडन हॅचरिज अँड कंटिशनिंग सेंटर' नावाची विचित्र प्रयोगशाळा कल्पिली आहे. तिच्यात बोक्कोनोव्हास्की प्रक्रियेची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाते. एका स्त्रीबीजापासून सर्वसाधारणपणे एक गर्भ तयार होतो व त्या गर्भपासून एक जीव किंवा एक अपत्य जन्मास येऊ शकते. हक्सले यांच्या कांदंबरीतील प्रयोगशाळेत बोक्कोनोव्हास्की प्रक्रियेमध्ये एका स्त्रीबीजास अनेक अंकुर पुटात व त्या स्त्रीबीजाचे विभाजन होऊन आठ ते १६ अंकुर असलेले गर्भाचे भाग तयार होतात. त्या प्रत्येक भागापासून एक एक गर्भ मिरांग होतो व प्रत्येक गर्भपासून एक एक जीव जन्मास येतो. त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांचे रुपांतर तरुणांमध्ये झाल्यानंतर त्यांच्याकडून भयंकर कृत्ये घडवून आणली जातात. त्यांच्याकडून 'प्रज्ञावत समाजरक्वना' केली जाते. १९३२ मधील विज्ञानकथा सत्यात उतरते की काय अशी शंका घेण्यास वाव आहे. या कृत्रिमरीत्या वाढवलेल्या गर्भांना अनेक मर्यादा आहेत. ते काही नैसर्गिक वाढ झालेले गर्भ नाहीत. ते जरी गर्भवर्ग्येतील विकास दर्शवित असले तरी त्यांच्यापासून नैसर्गिक जीव जन्मास येऊ शकतो का हे अज्ञातच आहे. किंवा भविष्याच्या उदरात काय आहे ते अजून कोणास माहिती नाही. असे हे विचित्र संशोधन माणसाला निसांगत ढवलाढवल करू देणारे चेल. ते कितपत योग्य हे येणारा काळच ठरवील.